

zurückzuführen so v. a. unerwartet erschienen: समृद्धि Bhāg. P. 10, 81, 32. so v. a. unetigennützig: भक्ति 1, 2, 6, 7, 10, 3, 29, 12, 10, 23, 26. PAÑĀKAR. 1, 9, 17. मति Bhāg. P. 5, 18, 9. — 2) nach dem Grunde fragend, skeptisch; m. Skeptiker: ज्ञान Bhāg. P. 1, 2, 7. Personen M. 4, 30, 12, 111 (कैतुक Lois. Desl.). JĀGĀN. 1, 130. MBh. 12, 6736. 13, 7536. R. 5, 90, 8, 7, 94, 8. VP. 345. Bhāg. P. 11, 18, 30. — 3) घट्टुकम् adv. ohne Anwendung eines Mittels so v. a. durch seine eigene Kraft Bhāg. P. 9, 5, 22. कैदरशाह m. حیدر شاہ Verz. d. Oxf. H. 147, a, 27. कैहर^० Verz. d. B. H. 166, 3.

1. कैम (von किम) 1) adj. a) von Schnee oder Eis herrührend: उपराम Ragh. 16, 7. Wasser RĪGĀN. 14, 63. MADAN. 8, 19. mit Schnee bedeckt: किमवतः पादः MBh. 7, 2172. — 2) vom Himālaya kommend: Perlen VARĀH. BRH. S. 81, 2. 5. xzm H. in Beziehung stehend: Çiva MBh. 13, 1178. — 3) m. N. pr. eines Berges MBh. 13, 1434.

2. कैम (von हेम) adj. von Hema d. i. Hemakāndra verfasst; m. ein von ihm verfasstes Wörterbuch (कोश) Verz. d. Oxf. H. 183, a, 5. 183, b, 32. 44. 194, a, 2. 195, b, 2. 214, a, 9. Schol. zu Viśavad. S. 15.

3. कैम (von हेम = 2. हेमन्) 1) adj. (f. ई) von Gold, golden Vop. 7, 19. M. 1, 9. MBh. 3, 10207. 15719 (कैमन् ed. Bomb.). 16654. 13, 4437. R. 2, 92, 32. 3, 48, 41. 4, 33, 25. 5, 45, 3. KĀRAKA 10, 9. MEḢH. ed. St. 73. IV. Ragh. 6, 15. Vikr. 137. VARĀH. BRH. S. 1, 6. 26, 9. 73, 2. KATHĀS. 59, 9. AK. 2, 8, 4, 32. H. 717. HALĀJ. 2, 268. Vop. 6, 14. WEBER, KṚṢṢṢĀS. 277. fg. PRAB. 71, 3. Bhāg. P. 3, 33, 16. 6, 2, 44. 7, 10, 53. 10, 50, 53. PAÑĀKAR. 3, 11, 7. BHATT. 5, 89. — 2) m. Gentiana Cherayta Roxb. RĪGĀN. 9, 15. — 3) f. झा gelber Jasmin ÇABDAR. im ÇKDR. — 4) f. ई dass. ebend. Pandanus odoratissimus RĪGĀN. 10, 70. = क्षीरिणी 5, 5.

कैमकूट m. pl. die Bewohner des Hemakūṭa MĀRK. P. 58, 18.

कैमगिरिक m. pl. die Bewohner des Hemagiri MĀRK. P. 58, 32.

कैमचन्द्रि m. patron. von कैमचन्द्र R. GORR. 1, 48, 15.

कैमर्न (von 3. हेमन्) 1) adj. (f. ई) winterlich P. 4, 3, 22. 43. Monat AV. 15, 4, 5. Sonne Kir. 17, 12. Wind Spr. (II) 3801. 6472. तालच्छाया MBh. 2, 2669. वृत्तच्छाया 3, 1327. नाड्य Hem. Jogaç. 4, 24. Kleider Ragh. 19, 41. P. 4, 3, 22. Schol. श्रोषधयः UçĀVAL. zu UṆĀDIS. 3, 129. — 2) m. a) Winterreits RĪGĀVALIABHA im ÇKDR. — b) Bez. eines Wintermonats (Pausha oder Sabasja) RĪGĀN. 21, 60. m. n. Winter ÇABDAR. im ÇKDR.

कैमर्त (von हेमत्) adj. (f. ई) winterlich VS. 13, 58. Suçr. 1, 21, 6. Kleid Schol. zu P. 4, 3, 22. यवाः (= हेमत् उताः) zu 44.

कैमत्तिक (wie eben) adj. dass.: ऋतु VS. 14, 27. P. 4, 3, 21. Monat AIT. Br. 4, 26. TS. 5, 6, 11, 1. 7, 5, 14, 1. ÇĀT. Br. 4, 3, 1, 18. 8, 5, 2, 14. ĀÇV. Ç. 4, 12, 1. सस्य KULL. zu M. 7, 182. श्वासा VJUP. 132. = हेमत्ते दीयते कार्य वा Schol. zu P. 5, 1, 96. oxyt. = हेमत्तमधीते वेद वा gaṇa वसन्तादि zu 4, 2, 63.

कैमल m. n. fehlerhafte v. l. für कैमन ÇABDAR. nach ÇKDR.

कैमवर्त 1) adj. (f. ई) vom Himavant kommend, dort gelegen, — wachsend u. s. w. P. 4, 4, 112. श्रापः AV. 19, 2, 1. Suçr. 2, 36, 4. Elephanten MBh. 1, 7006. 4, 1675. R. 1, 6, 22 (25 GORR.). 3, 32, 20. गिरि MBh. 1, 4864. उपत्यका 3, 15643. पाद R. 1, 38, 17. वन 2, 96, 29. कुन्ति Ragh. 2, 67. स्थाणवाश्रम KUMĀRAS. 3, 23. Stadt 6, 47. किम्लुति Ragh. 16, 44. दिष् so v. a. Norden (vgl. P. 4, 3, 112) R. GORR. 1, 42, 20. 66, 20 (65, 1 SCHL.).

— 2) m. a) ein best. vegetabilisches Gift H. 1197. — b) pl. N. pr. eines Volkes, die Bewohner des H. MBh. 2, 1844. HARIV. 6441. Verz. d. Oxf. H. 217, b, 27. — c) pl. N. einer buddhistischen Schule BUANOUF, Intr. 446. Lot. de la b. l. 337. HIOUEN-THSANG 1, 311. WASSILJEW 230. 233. fg. 232. TĪRAN. 175. 271. fg. — 3) f. ०वती a) Bez. verschiedener Pflanzen: = श्रभया AK. 2, 4, 2, 40. H. an. 4, 131. MED. t. 229 (hier fehlerhaft कैमवती). RĪGĀN. 11, 221. = स्वर्णक्षीरी AK. 2, 4, 5, 3. H. an. MED. = क्षीरिणी RĪGĀN. 5, 50. = स्वर्णक्षीवत्तिका 3, 30. = घृतसी 16, 74. eine gelbe Weintraubenart 11, 104. = रेणुका ein best. Arseneistoff 6, 114. eine weiss blühende वचा AK. 2, 4, 2, 21. H. an. MED. RATNAM. 24. RĪGĀN. 6, 54. KĀRAKA 9, 7. Suçr. 2, 276, 21. 410, 5. vollständig कैमवती वचा 1, 142, 3. 2, 161, 21; vgl. 1, 163, 21 (fehlerhaft in der Ausg.). — b) patron. a) der Gaṅgā Schol. zu P. 4, 3, 83. TRĪK. 1, 2, 30. H. 1082. H. an. MED. MBh. 1, 6752. 3, 9935. — ß) der Umā (vgl. पार्वती), der Gattin Çiva's, AK. 1, 1, 1, 32. H. ç. 60. HALĀJ. 1, 15. KENOP. 23. — γ) der Gattin Kauçika's MBh. 5, 3972. — ð) einer Gattin Saṃhātāçva's HARIV. 709. — 4) n. a) Perle RĪGĀN. 13, 155; vgl. VARĀH. BRH. S. 81, 2. 5. — b) N. pr. eines Varsha TRĪK. 2, 1, 2. Schol. zu H. 946. MBh. 6, 201. ÇĀT. 1, 292.

कैमवतिक m. pl. die Bewohner des Himavant MBh. 3, 15242.

कैमवत् m. Bez. des 8ten Monats Ind. St. 10, 298. wohl fehlerhaft für किमवत् oder कैमवत्.

कैमवर्चि (कैमचर्चि die Hdschr.) m. patron. wohl von कैमवर्चस् PRAVARĀDH. in Verz. d. B. H. 59, 21.

कैम्व interj. कित्. Ç. 13, 3, 20. लिट्. 4, 3, 18. ÇĀKH. Ç. 17, 14, 14.

कैमाचल (1. कैम + अ^०) m. der Schneeberg d. i. der Himālaya Spr. (II) 6858. Vgl. कैमाचल, wie vielleicht zu lesen ist.

कैमिनी f. N. pr. eines Frauenzimmers MĀRK. P. 76, 24. 28. fg.

कैमोभू (3. कैम + भू) golden —, zu Gold werden. ०भूत्तमायसम् KUMĀRAS. 6, 55.

कैयंगव n. = कैयंगवीन Bhāg. P. 10, 9, 6 (क्यंगव wohl nur fehlerhaft). 8, 26, 7.

कैयंगवीन (von क्यम् gestern + गो Kuh) n. Butter von Rahm des vorhergehenden Tages d. i. frische Butter P. 5, 2, 23. AK. 2, 9, 52. H. 407. HALĀJ. 2, 119. HĀR. 60. RATNAM. 325. HARIV. 16118. Ragh. 1, 45. PAÑĀKAR. 3, 10, 20. 22 (pl.). 4, 8, 36. BHATT. 5, 12.

कैरप्य (von किरप्य) adj. goldig, golden AV. 13, 2, 11. DRĀHJ. 9, 9, 11. वर्ण R. 7, 18, 33. Wagen 1, 54, 20 (53, 18 SCHL.). R. ed. Bomb. 1, 53, 17. MBh. 12, 985. Gold führend: Flüsse 7, 2189. Gold spendend: बाहू 3, 1384.

कैरप्यक 1) m. a) Goldschmied VARĀH. BRH. S. 87, 32. BRH. 18, 3. — b) ein Oberaufseher über das Gold H. 723, Schol. — 2) n. N. eines Varsha MBh. 6, 232. Vgl. किरप्यमय.

कैरप्यगर्भ 1) adj. dem Hiraṅjagarbha eigen u. s. w. ÇĀMk. zu BRH. ĀR. Up. S. 112. — 2) m. patron. Manu's M. 3, 194. KULL. zu 9, 158. Vasishṭha's MBh. 12, 13209. — b) ein Verehrer des Hiraṅjagarbha Verz. d. Oxf. H. 248, a, 40. fg.

कैरप्यनार्भ m. patron. von किरप्यनाभ ÇĀT. Br. 13, 3, 4, 4.

कैरप्यबाह्येय m. patron. von किरप्यबाहु PAT. in MAHĀBH. lith. Ausg. 4, 53, b.